

**महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
ग्राहक तक्रार निवारण मंच
कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर यांचे समोर**

ग्राहक तक्रार क्र. २३३-२०१०/

दिनांक :

श्री. दत्तात्रय दादू पाटील,
मु.पो. कळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

अर्जदार

विरुद्ध

- १) कार्यकारी अभियंता (का.) तथा नोडल ऑफीसर,
म.रा.वि.वितरण कं.लि., संवसु मंडळ कार्यालय,
मंडळ कार्यालय, कोल्हापूर
- २) कार्यकारी अभियंता
म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित,
ग्रामीण विभाग क्र. १, कोल्हापूर
- ३) सहाय्यक अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित,
उप विभागीय कार्यालय, कळे, जि. कोल्हापूर

विरुद्ध पक्षकार

कोरम :-

- १) श्री. बी.जी. पवार, अध्यक्षा,
- २) श्री. जी.बी.पानकर, सदस्य-सचिव
- ३) श्री. जी.सी. लेले, सदस्य

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग

(ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल)

विनियम २००६ मधील C.२ चे तरतुदीनुसार

न्याय निर्णय

श्री. बी.जी. पवार, अध्यक्ष, ग्रा.त.नि.मंच, कोल्हापूर खालील प्रमाणे न्याय निर्णय देत आहेत.

श्री. दत्तात्रय दादू पाटील, मु.पो. कळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर यांनी मंचाकडे अनुसूची अमध्ये दि. १.१०.२०१० रोजी गान्हाणे दाखल केले. त्याचा तपशील खालील प्रमाणे –

तक्रारदार हा वितरण कंपनीचा शेतीपंपाचा ग्राहक आहे. ग्राहकाने वीज बिलाबद्दलचे गान्हाणे मंचाकडे दाखल केले आहे. त्यांनी ५१३४९ युनिटचे बील दुरुस्त करून मिळण्यासाठी अंतर्गत कक्षाकडे प्रथम दि. १३.७.२०१० ला अर्ज केला. अंतर्गत कक्षाने दि. २५.८.२०१० ला बील भरण्याचे आदेश दिले. त्याच्या नाराजीने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल केली. अंतर्गत कक्षाचे आदेश एकतर्फी आहेत. २१ महिन्याच्या बिलामध्ये सरासरी बीले दिली आहेत. मीटर संमती न घेता बदलले.

वितरण कंपनीने दि. २१.१०.२०१० पर्यंत पैरावाईज कॉमेंट्स् नुसार आपले वेगळे म्हणणे न देता अंतर्गत तक्रार निवारण कक्षाचा अहवाल दि. २६.१०.२०१० ला दाखल केला.

प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दि. ९.११.२०१० ला सुनावणीसाठी घेण्यात आली. तक्रारदाराने अर्ज देवून मुदत मागितली. त्यानुसार सदर तक्रारीची सुनावणी दि. २२.१२.२०१० रोजी मंचासमोर घेण्यात आली. त्यावेळी ग्राहकाचे प्रतिनिधी श्री. बाजीराव दत्तात्रय पाटील उपस्थित. वि.प.चे अधिकारी उपस्थित. त्यांनी ग्राहकाला वीज बील दुरुस्त करून दिले व त्याची आता तक्रार नाही असे सांगितले. ते लेखी स्वरूपात उभयबाजूंनी मंचासमोर सादर केले. वि.प.च्या अधिकाऱ्यांनी सदरचे बील दुरुस्त करून रु. २११७५/- असे दिले आहे. ग्राहकाला सदरचे दुरुस्त बील मान्य असून त्यांनी त्यापैकी रु. ५०००/- भरले आहेत. ग्राहकाने मंचासमोर अर्ज देवून तक्रार नाही, तकार मागे घेत आहे असे लेखी दिल्याने तक्रार निकाली काढण्यात येत आहे. खालील प्रमाणे आदेश –

आदेश

- १) ग्राहकाचे प्रतिनिधी श्री. बाजीराव द. पाटील यांनी तक्रार मागे घेत असल्याबद्दल लेखी अर्ज मंचासमोर सादर केल्यामुळे तक्रार निकाली काढणेत येत आहे.
- २) खर्चाबाबत आदेश नाही.
- ३) या निर्णयाविरुद्ध तक्रारदार यांना अपील करावयाचे असलेस त्यांना आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसांचे आंत मा. विद्युत लोकपाल, केशवा, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई यांजकडे करता येईल.

दिनांक :

(बी. जी. पवार)

अध्यक्ष

श्री. जी.बी.पानकर, सदस्य सचिव :

श्री. जी. सी. लेले, ग्राहक सदस्य :

एकमताच्या / बहुमताच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.

तक्रारदार ग्राहकाने शेतीपंपास नवीन वीज पुरवठा मिळावा यासाठी वि.प.कडे अर्ज दि. १६.८.२०१० ला अर्ज केला व प्रोसेसिंग फी रु. ५०/- पावती क्र. ८०९८९०५ नुसार दि. १६.८.२०१० ला भरली. ग्राहकाचे म्हणण्यानुसार त्यांना कृती मानके विनियमातील तरतुदीनुसार मुदतीत चलन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम अंतर्गत तक्रार निवारण कक्षा, सांगली येथे तक्रार क्र. ५७७ दि. ०१.१०.२०१० ला दिली. अंतर्गत कक्षाने आदेश क्र. १०९७२ दि. ६.१०.२०१० ला झाले. अंतर्गत कक्षाने तक्रारदारास चलन देण्यास विलंब झाला असल्यास वि.प.ने भरपाई द्यावी असे आदेश दिले. मंचाकडून अपेक्षित मदत – विहीत मुदतीत चलन दिल्याने कृती मानके विनियमातील तरतुदीनुसार वितरण कंपनीकडून भरपाई मिळावी.

वितरण कंपनीने आपल्या दि. ३.११.२०१० च्या लेखी अहवालात ग्राहकाने शेतीपंप कनेक्शनसाठी दि. १६.८.२०१० ला अर्ज प्राप्त झाल्याचे मान्य केले व त्यांस दि. २८.१०.२०१० ला चलन देण्यात आले आहे. ग्राहकाने मंचाकडे दि. ११.११.२०१० ला अर्ज पाठवून त्यांना दि. ११.११.२०१० ला चलन मिळाल्याचे व त्यांच्या मुलाने सही करून चलन घेतल्याचे म्हटले आहे.

प्रस्तुत तक्रारीची सुनावणी मंचासमोर दि. ३.१२.२०१० रोजी घेतली असता तक्रारदार गैरहजर, ग्राहक प्रतिनिधी श्री. खापरे उपस्थित (अधिकारपत्र दिले नाही). वि.प.तर्फे अंतर्गत कक्षाचे नोडल ऑफीसर श्री. क्षिरसागर उपस्थित. श्री. खापरे यांनी वि.प.तर्फे ग्राहकास दि. २८.१०.२०१० ला चलन दिल्याचे लेखी अहवालातील म्हणणे खोटे असल्याचे प्रतिपादन केले. या उलट, वि.प.तर्फे दि. २८.१०.२०१० ला चलन तयार केले होते परंतु लाईन स्टाफने उशिरा दिले असे प्रतिपादन केले. दि. १५.९.२०१० ते दि. ११.११.२०१० या कालावधीचा विलंब झाला आहे, त्याबद्दल वि.प.ने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. खालील मुद्दा निर्णयासाठी उपस्थित होत आहे.

मुद्दा क्र. १) ग्राहक त्याने मागणी केल्याप्रमाणे विलंबापोटी वि.प.कडून भरपाई मिळणेस हक्कदार आहे काय ?
उत्तर : होय

कारणमिंमासा

उभयबाजूंच्या लेखी व तोंडी कथनानुसार तक्रारदार ग्राहकाने शेतीपंप कनेक्शनसाठी दि. १६.८.२०१० ला अर्ज केला व प्रोसेसिंग फी भरली याबद्दल दुमत नाही. कृती मानके विनियमातील तरतुदीनुसार १ महिन्याच्या मुदतीत ग्राहकास चलन देणे आवश्यक होते ते दिले नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. विलंबाबाबत वि.प.ने लेखी अथवा तोंडी कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. अंतर्गत कक्षाने चलन देण्यास विलंब झाला असल्यास भरपाई घावी असे दि. ६.१०.२०१० रोजी आदेश दिले आहेत. या ठिकाणी अंतर्गत कक्ष, सांगली यांनी वि.प.चे म्हणणे घेतले किंवा नाही याबद्दल शंका उपस्थित होते. दि. १.१०.२०१० ला अंतर्गत कक्षाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर दि. ६.१०.२०१० ला मोघम स्वरूपात आदेश झाला आहे. विलंब झाला असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केलेले नाही तसेच भरपाईची रक्कम निश्चित केलेली नाही. अशा मोघम स्वरूपाच्या आदेशामुळे ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण न होता त्याची परिणिती मंचाकडे अपील करण्यामध्ये होते. या बाबत अंतर्गत कक्ष, सांगली यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

ग्राहकाचे दि. ११.११.२०१० च्या अर्जातील म्हणण्यानुसार त्यांना वि.प.ने दि. २८.१०.२०१० रोजी चलन दिलेले नसून ते दि. ११.११.२०१० रोजी दिलेले आहे व त्यांच्या मुलाने जत येथे जाऊन विनवनी करून मागितल्यावर ते देण्यात आले असून त्यांच्या मुलाने चलन मिळाल्याची सहीपण केलेली आहे.

..३..

त्यामुळे कृती मानके विनियम २००५, परिशिष्ट अ प्रमाणे प्रति आठवडा रु. १००/- या प्रमाणे दि. १५.९.२०१० ते ११.११.२०१० या कालावधीतील विलंबापोटी तक्रारदार ग्राहक भरपाई मिळण्यास हक्कदार आहे व वि.प.ची ती जबाबदारी आहे. त्यामुळे मुद्दा क्र. १ चे उत्तर होय असे देण्यात येवून खालील प्रमाणे आदेश –

आदेश

- १) तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
- २) वितरण कंपनी जत उप विभाग, विभाग कवठे महांकाळ यांनी ग्राहकास १५.९.२०१० ते ११.११.२०१० या कालावधीतील ८ आठवडे विलंबापोटी प्रति आठवडा रु. १००/- या प्रमाणे एकूण रु. ८००/- भरपाई घ्यावी. सदरच्या रकमेचे समायोजन २ बिलींग सायकलमध्ये करून उर्वरित रक्कम रोखीने अथवा चेकने ग्राहकास घ्यावी.
- ३) सदर आदेशाची अंमलबजावणी केल्याचे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल) विनियम २००६ ८.७ नुसार वि.प. यांनी मंचास कळवावे.
- ४) या निर्णयाविरुद्ध तक्रारदार यांना अपील करावयाचे असलेस त्यांना आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसांचे आंत मा. विद्युत लोकपाल, केशवा, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई यांजकडे करता येईल.

दिनांक :

(बी. जी. पवार)

अध्यक्ष

श्री. जी.बी.पानकर, सदस्य सचिव

:

श्री. जी. सी. लेले, ग्राहक सदस्य

:

एकमताच्या / बहुमताच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.